



Yashoda Shikshan Prasarak Mandal's
Yashoda Technical Campus

Approved by AICTE Delhi/ Govt. of Maharashtra
NH-4, Wadhe, Satara 415011

Email : principalpoly_ytc@yes.edu.in Call: 02162-271238/39 Mob. 9172220775

Faculty of Polytechnic



Ref No:-YSPM/YTC/NOTICE/ 107 /2024-25

Date:- 19/11/2024


नोटीस

पॉलिटेक्निक विभागातील प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष, तृतीय वर्षाच्या रेग्युलर व बॅकलॉग (Regular & X-Candidates) या विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाची होणारी लेखी हिवाळी परीक्षा 2024 चे हॉल-तिकीट महाविद्यालयात उपलब्ध आहेत. ज्या विद्यार्थ्यांची No Objection Certificate (NOC) पूर्ण आहे, अशा विद्यार्थ्यांना खालील दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे हॉल तिकीट क्लॉसरूम / परीक्षा विभागामध्ये दिले जातील. तसेच ज्या विद्यार्थ्यांची No Objection Certificate (NOC) अपूर्ण आहे, अशा विद्यार्थ्यांनी NOC पूर्ण करून हॉल तिकीट खालील दिलेल्या दिनांकापूर्वी परीक्षा विभागातून घेऊन जाणे. यांची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

SR. NO	Year	Date
1	Genral Scince (FY)	30/11/2024
2	Secound Year (SY)	25/11/2024
3	Thrid Year (SY)	25/11/2024

परीक्षा केंद्र – यशोदा टेक्निकल कॅम्पस फॉकल्टी ऑफ पॉलिटेक्निक (1664)




Principal
Yashoda Technical Campus,
Faculty of Polytechnic

VISION OF THE INSTITUTE:

To be the recognized and the best rural based engineering college among the institutes in Maharashtra for the excellence in technical education which contributes to the needs of society and to inculcate value based education.

MISSION OF THE INSTITUTE:

M1- To create opportunity for rural students with capable clever engineers and technocrats through continual excellence in engineering education.

M2-To create self-disciplined, skilled, physically and mentally fit and robust, ethically and morally powerful engineers and technocrats with the higher degree of integrity who are responsible and capable to meet the challenges of advance technology of present and future scenario for the welfare of mankind and nature. M3- Promote an educational environment that integrates an excellent academic discipline and research culture to stimulate the overall technical and social growth of young engineering graduates.

M4-Enhance carrier opportunities for students through Industry-Institute-Interaction and value added courses training and skill development.

M5-Inculcate entrepreneurship mindset in students to enable them job creators.